

To, The Manager **BSE Limited,** P J Towers, Dalal Street, Fort, Mumbai – 400 001

REF: BSE: SCRIP CODE: 521048

ISIN: INE900E01015

Dear Sir/Madam,

Subject: Intimation pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015.

Pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015, please find enclosed herewith the copies of newspaper publications dated August 14, 2024 of unaudited financial results of the Company for the quarter ended June 30, 2024 approved at the Meeting of Board of Directors of the Company held on Tuesday, August 13, 2024 in the following newspapers:

- 1. Active Times (English)
- 2. Mumbai Lakshadeep (Marathi)

We request you to take the above information on record.

For and on behalf of Advance Lifestyles Limited,


Neha Anil Desai (Company Secretary & Compliance Officer) M. No. - A66078

Date: August 14, 2024

Place: Mumbai

ADVANCE LIFESTYLES LIMITED

ACTIVE TIMES



Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Results are available on the www.bseindia.com

POSSESSION NOTICE

Whereas, EQUITAS SMALL FINANCE BANK under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (54 of 2002) ("said Act") and in exercise of powers conferred under Section 13 (12) of the said Act read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 200 ("said Rules") issued a Demand notice dated 13-03-2024, calling upon the borrower the guarantor(s) and the mortgagor(s) Mr.Venkatesh Shravanpali / Mr.Nagesh Shravanpali / Mr.Padam Shravanpali (L.No. VLPHANDR0001635) to repay the amount mentioned in the said notice being a sum of Rs 25,24,952/- (Rupes Twenty five lakh twenty four thousand nine hundred fifty two Only) as on 12-03-2024 in respect of the said facility with further interest

thereon and penal interest from 13th March 2024 till payment / realisation, within 60 days from the date of receipt of the said notice. And whereas subsequently, Equitas Small Finance Bank Finance 1td. has vide Assignment Agreement dated 29-09-2023 assigned all its rights, title, interest an benefits in respect of the debts due and payable by the borrower/guarantor(s)/mortgagor(s) arising out of the facilities advanced by Equitas Small Finance Ban Finance Ltd. to borrower/ guarantor(s)/mortgagor(s) along with the underlying securities to Asset Reconstruction Company (India) Limited acting in its capacit as Trustee of Arcil Retail Loan Portfolio-092-ATRUST("Arcil") for the benefit of the holders of Security Receipts. Therefore, in view of the said assignment, Arc now stands substituted in the place of Equitas Small Finance Bank Finance Ltd. and Arcil shall be entitled to institute/continue all and any proceedings again: the borrower/guarantor(s)/mortgagor(s) and to enforce the rights and benefits under the financial documents including the enforcement of security interes

the borrower/guarantor(s)/morgagor(s) and to entorce the rights and benefits under the financial documents including the entorcement of security interest executed and created by the borrower/guarantor(s)/morgagor(s) for the said facilities availed by them. The borrower/guarantor(s)/morgagor(s) having failed to repay the said amounts, notice is hereby given to the borrower/guarantor(s)/morgagor(s) in particular and the public in general that the undersigned being the Authorized Officer of Arcii has taken physical possession of the underlying immovabl Property described herein below in exercise of powers conferred on him/her under Sub-Section (4) of Section 13 of the said Act read with Rule 8 of the said Rules on "AS IS WHATEVER THERE IS BASIS" on the date mentioned below.

and		Demand	Notice	Des	Possession Date			
npali four thousand nine on 12-03-2024 alor contractual rate on effect from 13th M			ith future interest at the aforesaid amount with h 2024 together with s, cost, charges etc.	Property owned by : All that piece & p M.H.No.1017/308, S. Kaneri, Kamatghar, Ta limits of Bhiwandi Nizi within the limits of t Dist-Thane and Registr	09/08/2024			
)/mc and ransfi ole Pr ogeth s'/mc ned I	under Section 13 er by way of sale, roperty will be sul er with incidenta rrtgagors' attentio mmovable Prope	ticular an 3(13) of th Jease or bject to th I expense on is invit rty.	dt he public in general he sARFAESI Act, 2002, th otherwise deal with/ ali he charge of Arcil for the is, cost, charges etc. ed to the provisions of th COMPANY (INDI	are hereby cautioned 1 e borrower/guarantor enate the Immovable P amount as mentioned he Sub-Section (8) of S	that Arcil is in the la (s)/mortgagor(s) or roperty, without pri above along with fu ection 13 of the saic Asset Reconstri	awful possession of ti any person whatsoe ior written consent o ture interest at the co d Act, in respect of tin	ver, shall after f Arcil and any ontractual rate ne available to prized officer ndia) Limited	
No.:	U65999MH2002	PLC1348	8 84, Website: <u>www.arc</u> h Floor, 29 Senapati Bap	<u>cil.co.in;</u>	ımbai – 400 028. Te	l.: 022-66581300 / 39	9	
			Regd. office Appasahe		Vest Wing, I rg, Worli, Mu 437, Website:	Electric Mans umbai - 4000 www.advance.i	25 net.in	
		Sr No.		rticulars	Quarter Ended 30 June 2024 (Unaudited)	Quarter Ended 30 June 2023 (Unaudited)	Year Ended 31st March 2024 (Audited)	
		1.	Total income from	operations (net)	-	-	-	
i (M.	H.) 400002,	2.	Net Profit / (Loss) activities after tax Extraordinary item	(before	10,229	1,608	7,139	
	@yahoo.com 2024	3.	Net Profit / (Loss) after tax (after Extr	raordinary items)	10,229	1,608	2,139	
	Rs in Lakhs)	4.	Equity Share Capit Reserves (excludi		62,257.50 212,064	31,128.75 278,116	62,257.50 201,835	
	Consolidated	5.	Reserve as shown Sheet of previous	n in the Balance year)	212,004	270,110	201,033	
ed 24	Year ended 31.03.2024	6.	Earnings Per Shard (before extraordina (of Rs. 10/- each) 1) Basic : 2) Diluted :	ary items)		0.50		
1	(Audited)	7.	2) Diluted : Earnings Per Shar	e	1.64	0.52	0.34	
01 5	197.01 217.55		(After extraordinar (of Rs.10/- each)(1) Basic :	y items)				
7	19.67	Not	2) Diluted :		1.64	0.52	0.34	
5	14.65	2. 1	The above results h the Board of Direct The above is an ext	ors in their meetin ract of the detailed	g held on 13th d for mat of the	August 2024 Standalone Fina	ncial Results	
9 25.58 for the quarter ended June 30,2024 filed with Regulation 33 of the SEBI (Listing Obligations Regulations, 2015. The full for mat of this Fina Stock Exchange website i.e. www.bseindia.co			bligations and D this Financial F	visclosure R [°] equi Results are availa	rements) able on the			
0 6	710.00 786.16		website: ww.advan	ce.net.in				
-	-		ice : Mumbai te : 14/08/2024				. BAMBADE Chairperson	

CRP RISK MANAGEMENT LIMITED CIN: L72100MH2000PLC124689

Registered Office: B - 208,209 Classique Centre, Off Mahakali Caves, Andheri - (East), Mumbai, Maharashtra, India, 400093, Phone: 9969410171 | Email: compliance@crp.co.in

NOTICE FOR 24th ANNUAL GENERAL MEETING

Form No. URC-2

Advertisement giving notice about registration under Part I of Chapter XXI [Pursuant to section 374(b) of the companies Act, 2013 and rule 4(1) of the companies (Authorised to Register) Rules, 2014]

Notice is hereby given that in pursuance of sub-section (2) of section 366 of the Companies Act, 2013, an application has been made to the Registrar at Mumbai that AZG CONSULTING LLP a limited liability partnership firm may be registered under Part I of Chapter XXI of the Companies Act 2013, as a company limited by shares under the name & style M/s. AZG CONSULTING PRIVATE LIMITED.

- The principal objects of the company are as follows: To Provide Accounting & Consulting services with Business Consultancy and HR
- management services. To provide accounting support to various customer to maintained their books of accounts. A copy of the draft memorandum and articles of association of the proposed company ma
- be inspected at the office at 4/59, A H Wadia Buag, Parel Tank Road, Mumbai 400033. Notice is hereby given that any person objecting to this application may communicate their objection in writing to the Registrar at Central Registration Centre (CRC), Indian Institute
- of Corporate Affairs (IICA), Plot No. 6, 7, 8, Sector 5, IMT Manesar, District Gurgaon (Haryana), Pin Code-122050, within twenty-one days from the date of publication of this notice, with a copy to the company at its registered office. The first notice was published on 14th of August, 2024 and last & final notice will be
- published on 4th September, 2024, with a copy to the company at its registered office Name(s) of Applicant

Dated this 14th day of Augus

1. ZOEB KEKI BULSARA

DOLPHIN OFFSHORE ENTERPRISES (INDIA) LIMITED CIN: L11101MH1979PLC021302 Regd. Unit No. 301, Zillion Junction of LBS Marg, CST Road, Kurla (W) Kurla, Mumbai, Maharashtra - 400070 India,

Email id : info@dolphinoffshore.com Website: www.dolphinoffshore.com

NOTICE TO THE SHAREHOLDERS FOR 45[™] ANNUAL GENERAL MEETING Notice is hereby given that the 45th Annual General Meeting (AGM) of Dolphin Offshore Enterprises (India) Limited ("the Company")will be held on Saturday, September 14, 2024 at 11:00 am through Video Conference ("VC")/Other Audio Visual Means ("OAVM") pursuant to all applicable provisions of the Companies Act, 2013 and rules made there under read with the applicable circulars issued from time to time by Ministry of Corporate Affairs (MCA) and Securities Exchange Board of India permitting to transact the businesses that will be set forth in the Notice of the AGM through VC/OAVM without physical presence of members at a common venue.

In accordance with the aforesaid Circulars, Notice of the AGM along with the Annual Report for the financial year 2023-24 will be sent only by electronic mode to those Members whose e-mail addresses are registered with the Company/Depositories. Members may note that the Notice of AGM and Annual Report for the Financial year 2023-24 will also be available on the Company's website www.dolphinoffshore.com, website of the Stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively. Members can attend and participate in the AGM through the VC/OAVM facility only. The instructions for joining the AGM and the process of e-voting are provided in the notice of AGM. Members attending the meeting through VC/OAVM shall be counted for the purpose of reckoning the quorum as per Section 103 of the Companies Act, 2013.

The Company is providing remote e-voting facility ("remote e-voting") to all its members to cast their votes on all resolutions as set out in the Notice of AGM. Additionally, the Company is providing the facility of voting through e-voting system during the AGM ("e-voting"). Detailed procedure for remote e-voting and e-voting facility will be provided in the Notice of AGM.

Members are requested to intimate changes, if any, pertaining to their name, postal address, e-mail address, telephone/mobile numbers, Permanent Account Number (PAN), mandates, nominations, power of attorney, bank details such as, name of the bank and branch details, bank account number, MICR code, IFSC code, etc. in the following manner:

a. Members holding shares in Demat mode can get their Email ID registered by contacting their respective Depository Participant

b. Members holding shares in Physical form can send request to the Company at cs@dolphinoffshore.com or to RTA i.e. Link Intime India Private Limited at ahmedabad@linkintime.co.in in Form ISR-1 and other forms pursuant to SEBI Circular No. SEBI/HO/MIRSD/MIRSD PoD 1/P/CIR/2023/37 dated 16th March 2023.

The notice is being issued for the information and benefit of all the Members of the Company and is in Compliance with the MCA Circular/s and SEBI Circular.

	By Order of the Board For Dolphin Offshore Enterprises (India) Limited Sd/-
Date : 14.08.2024	Krena Bharatbhai Khamar
Place: Ahmedabad	Company Secretary and Compliance Officer

Public Notice in Form XIII of MOFA (Rule 11(9) (e)) District Deputy Registrar, Co-operative Societies, Thane & Office of the Competent Authority

under section 5A of the Maharashtra Ownership Flats Act, 1963 First floor, Gavdevi Bhaji Mandai, Near Gavdevi Maidan, Gokhale Road, Thane (W)-400 602 E-mail:- ddr.tna@gmail.com Tel: 022-2533 1486

No.DDR/TNA/ deemed conveyance/Notice/19876/2024 Date :- 08/08/2024 Application u/s 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of construction, Sale, Management and Transfer) Act, 1963

Application No. 517 of 2024.

Applicant :- Jugal Park Co-Operative Housing Society Ltd. Add : Village Khari, Ward K, Subzone 2/15, Navghar Road, Bhayander (E.), Tal. & Dist. Thane-401105

Versus

Versus Opponents :- 1. M/s. Sai Satyam Construction, 2. Kamalakar Ganpat Patil, 3. Keshav Ganpat Patil, 4. Prabhakar Ganpat Patil, 5. Kesarinath Ganpat Patil, 6. Dropati Mukund Mhatre, 7. Tarabai Nandkumar Patil, 8. The Estate Investment Co. Pvt. Ltd. Take the patient that approximate have been used of notice that as per below details those, whose interests have been vested in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned above. Failure to submit any say shall be presumed that nobody has any objection in this regard and further action will be taken accordingly. The hearing in the above case has been fixed on 22/08/2024 at 12.00 p.m. Description of the Property - Mauje Khari, Tal. & Dist. Thane

Date . 15th Day of August, 2024						DIN: 08198570		Description of the Prov	perty - Mauje Kl	hari, Tal. & Dist. Thane
							The Members, CRP Risk Management Limited	Survey No./CTS No.	Hissa No.	Area
*	Sk	nriram Fii	hance	imited			Notice is hereby given that:	43	3/C	1390 Sq. Mtrs.
							1. The 24th Annual General Meeting (AGM) of the members of CRP Risk Management		1	Sd/-
Einance		It Towers, East Wing C-2					Limited (the 'Company') will be held on Thursday, September 5, 2024 at 11:00 A.M. IST	SEAL		hor Mande)
		3100 ; Website: http://w					through Video Conferencing/Other Audio Visual Means (VC). In compliance with General			puty Registrar, Societies, Thane &
		uindy, Chennai 600 032.		e Corporate park, Bu	ilding No	10 ,1062, 6th	Circular numbers 20/2020, 14/2020, 17/2020, 02/2021, 02/2022, 10/2022 and 09/2023	Comr		U/s 5A of the MOFA, 1963.
Floor, G	uru Hargovindji Marg,	Chakala Andheri East Mi	umbai - 400 093				issued by the Ministry of Corporate Affairs (MCA) and Circular number SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79, SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11, SEBI/HO/			
APPENDIX-IV-A [SEE PROVIS	ION TO RULE 8 (6) &	9 (1) 1 AUCTION N	IOTICE FOR SAI	LE OF IMMOVA	BLE PF	ROPERTIES	CFD/CMD2/CIR/P/2022/62,SEBI/HO/CFD/POD-2/P/CIR/2023/4 and			FA (Rule 11(9) (e)) ative Societies, Thane
•	. ,						SEBI/HO/CFD/CFD-POD- 2/P/CIR/2023/167 issued by the Securities and Exchange		the Competer	
NOTE: It is informed that "SHRIRAM CI		•				•	Board of India (SEBI) (hereinafter collectively referred to as 'Circulars''), companies are allowed to hold AGMs through VC, without the physical presence of members at a	under section 5A of the		
order of NCLT, Chennai. Subsequently t				ged as "Shrikawi Fi	INANUE		common venue. Hence, the AGM of the Company is being held through VC to transact			Gokhale Road, Thane (W)-400 602
effect from 30.11.2022 vide Certificate of	· ·						the business/(es) as set forth in the Notice of the AGM dated August 12, 2024.	E-mail:- ddr.tna@gmail.com	_	Tel: 022-2533 1486
E- Auction Notice for Sale of Immovable				ts and Enforcement of	of Securi	ty Interest Act,	2. In compliance with the Circulars, electronic copies of the Notice of the AGM and Annual	No.DDR/TNA/ deemed convey Application u/s 11 of Maha	ance/Notice/19926 arashtra Ownersh	5/2024 Date :- 12/08/2024 hip Flats (Begulation of the
2002 read with provision to Rule 8 (6) &	9 (1) of the Security Inte	erest Enforcement Rules,	2002.				Report 2023-24 have been sent to all the members whose email IDs are registered with the Depository Participant(s). These documents are also available on the website of the	Promotion of construction,	Sale, Manageme	ent and Transfer) Act, 1963
Notice is hereby given to public in gener	al and in particular to t	he Borrower/s and Guara	ntor/s that the below (described immovable	properti	es mortgaged/	Company at, https://www.crp.co.in/, on the websites of BSE at www.bseindia.com and		tion No. 523 c	
charged to the Shriram Finance Limited. T	he physical possession	of which have been taken b	y the Authorized Office	er of Shriram Finance L	imited(E	arlier known as	on the website of website of NSDL https://www.evoting.nsdl.com. The dispatch of Notice	Applicant :- Om Ganesh A Add : Village Chikanghar, Ka		
Shriram City Union Finance Limited) will t	e sold on "As is where	is', "As is what is", and "\	Vhatever there is" ba	sis in e-auction on 30)/08/202	4 between 11	of the AGM through emails has been completed on August 12, 2024. 3. The Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed	Add . Village Offikalighdi, Ka	Versus	aryun, Dist. 1110110-421002
AM to 1 PM for recovery of the balance	due to the Shriram Fina	ance Limited from the Bor	rower/s and Guaranto	or/s, as mentioned in	the table	, Details of the	from Friday, August, 30, 2024 to Wednesday September, 4, 2024 (both days inclusive) for	Opponents :- 1. Kalyan S		
Borrower/s and Guarantor/s, amount due	, short description of th	e immovable property and	encumbrances known	n thereon, possessior	n type, res	serve price and	the purpose of the AGM.	2. Smt. Savita Shrikant I		
earnest money deposit and increment are	also given as:						4. Members holding shares either in physical form or dematerialized form, as on the cut-off	Partnership Firm through that as per below details the		
Name of Borrowers/	Date & Amount	Description of	Reserve Price	Earnest Money		Contact Person	date i.e. Friday August 30, 2024 may cast their votes electronically on the business/(es) as set forth in the Notice of the AGM through the electronic voting system of NSDL	the said property may sub	,	
Co-Borrowers/	of 13(2)	Property	(Rs.) &	Deposit Details		and Inspection	('remote e-voting'). Members are hereby informed that:	venue mentioned above. Fa		
Guarantors/Mortgagers	Demand Notice		Bid Increment	(EMD) Details.	Auction	date	i. The business/ (es) as set forth in the Notice of the AGM may be transacted through	that nobody has any object		
BAPPA FRUIT COMPANY (Borrower)	Rs. 44,06,744/-	Flat no-23, 2ND Floor,	Rs. 1,05,00,000/-	EMD amount to be	30th	Debjyoti	remote e-voting or e-voting system at the AGM;	taken accordingly. The hea	uring in the above	ve case has been fixed on
Prop. Anand Kashinath Tiwari	(Rupees Forty	Wing-C, Govid Dalvi		deposited by way	August	9874702021	 The cut-off date for determining the eligibility to vote by remote e-voting or by e-voting system at the AGM shall be Friday, August, 30, 2024, 	22/08/2024 at 12.00 p.m. Description of the Property	- Mauie Chikana	har Tal Kalvan Diet Thane
New Matry Ashish CHS, Shop No.8,	Four Lakh Six	Nagar CHSL,	Bid Increment	of RTGS/ NEFT to	2024		iii. The remote e-voting shall commence on Sunday September 01, 2024 (9:00 a.m. IST);	CTS No.	Hissa No.	Area
Sanyukat Nagar, Achole Road,	Thousand Seven	Chitabhai Patel Road,	Rs.25.000/-and in	the account details	&	Property	iv. The remote e-voting shall end on Wednesday, 4 September, 2024 (5:00 p.m. IST),	3179	-	638.00 Sq. Mtrs.
Nallasopara(E), Palghar-401209.	Hundred and Forty	Opp. Nalanda	such multiples	mentioned herein	Time.	Inspection	thereafter e-voting module will be disabled;			Sd/-
	Four Only) as on	Resturant, Kandivali		below	11.00		4. Any person holding shares in physical form and non-individual Members, who acquire shares of the Company and becomes a Member of the Company after dispatch of the	SEAL	(Dr. Kisl	hor Mande)
ANAND KASHINATH TIWARI. (Co-	19.10.2021 with	(E), Mumbai-400101.		in favour of Shriram	a.m. to	Date:	Notice and holding shares as of the cut-off date, i.e. Friday, August 30, 2024, may obtain	SEAL		puty Registrar,
borrower/Gurantor)	further interest and	Boundaries:-		Finance Limited	01.00	22/08/2024	the login ID and password by sending a request at evoting@nsdl.com or the	Comr		Societies, Thane & U/s 5A of the MOFA, 1963.
Flat no-23,2ND Floor, Wing-C, Govid	charges as per			BANK NAME- AXIS	p.m.	Time 11.00	Company/RTA. The facility for e-voting, shall also be made available to members attending the AGM through VC/OAVM, who have not already cast their vote by remote e-	·		
Dalvi Nagar CHSL, Chitabhai Patel	terms and	North: Building		BANKLIMITED	.	a.m. to	voting through the NSDL portal.	Public Notice in F		
Road, Opp. Nalanda Resturant,		South: - Kalavati	Earnest Money			02.00 p.m.	5. Members may note that: (i) once the vote on a resolution is cast by member, member shall		the Competer	ative Societies, Thane
Kandivali (E), Mumbai-400101	conditions of the	Mandir	Deposit (EMD) (Rs.)	BRANCH- DR.		p	not be allowed to change it subsequently; ii) The facility for voting will also be made available during the AGM, and those members present in the AGM through VC facility.	under section 5A of the		
	above mentioned	East: :- Chhitabhai		RADHAKRISHNAN			who have not cast their vote on the resolutions through remote e-voting and are otherwise		,	Gokhale Road, Thane (W)-400 602
Mrs. SEEMA ANAND TIWARI (Co-	Loan agreements	Patel Road	Rs. 10,50,000/-	SALAI,			not barred from doing so, shall be eligible to vote through the e-voting system during the	E-mail:- ddr.tna@gmail.com	_	Tel: 022-2533 1486
borrower/Gurantor)	under the Cust ID	West: - Slum		MYLAPORE,			AGM. iii) The members who have cast their votes by remote e-voting prior to the AGM may also attend the AGM but shall not be entitled to cast their votes again; and iv) Only	No.DDR/TNA/ deemed convey Application u/s 11 of Maha	ance/Notice/19890 arashtra Ownersh	D/2024 Date :- 12/08/2024 hip Flats (Regulation of the
Flat no-23,2ND Floor, Wing-C, Govid	B0675021		Last date for	CHENNAI			persons whose name is recorded in the register of members or in the register of beneficial	Promotion of construction,	Sale, Manageme	ent and Transfer) Act, 1963
Dalvi Nagar CHSL, Chitabhai Patel			submission of	BANK ACCOUNT			owners maintained by the depositories as on the cut-off date shall be entitled to avail the		tion No. 521 c	
Road, Opp. Nalanda Resturant,	Loan Account		EMD :	NO- Current			facility of remote e-voting or e-voting at the AGM; 6. The detailed procedure and Instructions on remote e-voting are provided in the notes of	Applicant :- Durvankur Co-Op Add : Bazarpeth, Gandhi Chowk,	Kalyan (W.), Tal. Ka	alyan, Dist. Thane-421301
Kandivali (E), Mumbai-400101.	Number			Account No .			the Notice of the AGM and same can be accessed on the website of the Company's at	Opponents :- 1. Smt. Shamba	ai Murargirdhar T	Fhakkar, 2. Shri. Damodar urf
Date of Possession & Possession Type			29/08/2024	00601020006744			https://www.crp.co.in/ website of the BSE Limited at www.bseindia.com and on the	Vitthaldas Govind Thakkar, 3.	Shri. Harish Gov	vind Thakkar, 4. Shri. Shankar kar Nikte. 6. M/s. Venktesh
02/02/2024 - Physical Possession	CDBDRTF1806290		Time 10 AM to 5	9			website of NSDL at www.evoting.nsdl.com. Members facing any technical issue in login	Corporation Take the notice that	at as per below deta	ails those, whose interests have
	003		PM	IFSC CODE-			before/during the AGM can contact NSDL helpdesk by sending a request at evoting@nsdl.com or call at 022 - 4886 7000.	been vested in the said property venue mentioned above. Failure	e to submit anv sav	shall be presumed that nobody
Encumbrances known Not known				UTIB0000006			7. Members who would like to express their views during the AGM may register themselves	has any objection in this regard hearing in the above case has b	and further action een fixed on 29/08/	will be taken accordingly. The 2024 at 12.00 p.m.
STATUTARY 15 DAYS NOTICE UNDER RU		SECURITY INTEDEST (EN		2002	1	·	as a speaker by sending their request from their registered email mentioning their name,	Description of the Proper		, Tal. Kalyan, Dist. Thane
The borrower/mortgagors/guarantors ar	() ()	•	, ,		nillanun	vnoncos hoforo	DP ID and Client ID/ folio number, PAN, mobile number at: compliance@crp.co.in between Sunday, September 01, 2024 to Wednesday, September 4, 2024. The	Survey No./CTS No.	Hissa No.	Area
		•	5 1			•	Company reserves the right to restrict the number of questions and number of speakers,	1172 1173	1 :	25.90 Sq. Mtrs. 188.10 Sq. Mtrs.
the date of e-auction i.e. 30/08/2024 , fa	• • •	•		•			as appropriate for smooth conduct of the AGM.	1174	1 -	31.80 Sq. Mtrs.
The Authorised Officer reserves the righ		• •					 The Register of Members and the Share Transfer Books of the Company shall remain closed from Friday, August 30, 2024 to Thursday, September 5, 2024 (both day inclusive) 	1175		33.40 Sq. Mtrs. 33.40 Sq. Mtrs.
(https://www.disposalhub.com) of our th		•	•				for the purpose of 24th AGM and eligibility to participate in distribution of Dividend for the		Total	312.60 Sq. Mtrs.
form / Tender open & Auction, please vis	sit the website https://w	vww.disposalhub.com ar	d for detailed terms	and conditions of the	sale ple	ase refer to the	Financial Year 2023-24, if approved at this AGM.		f	Sd/-
link https://www.shriramfinance.in/auc	tion provided in the web	osite of Shriram Finance L	imited.				By order of the Board of Directors Sd/-	SEAL	(Dr. Kisł	hor Mande)
Latin the second se					0.1/		50/-		District Der	nuty Registrar

Date: 12.08.2024

Place: Mumbai

For, AMIT SECURITIES LIMITED

Sd/- Nitin Maheshwari - Managing Director

Place : Mumbai Sd/- Authorised Officer Shriram Finance Limited Date : 14-08-2024

(SEAL) District Deputy Registrar, Co.Operative Societies, Thane & Competent Authority U/s 5A of the MOFA, 1963.

Sd/-Mr. Rahul Verma Company Secretary

शाळांमध्ये अनुकूल वातावरण निर्माण ग्राहक तक्रार जाहिर नोटीस सर्वसामान्यांना कळविण्यात येत आहे की सुप्रभाव निवारणासाठी स्वतंत्र करण्यास महापालिका कटिबद्ध - शेखर सिंह को ऑप हाऊसिंग सोसायटी लि चे सदस्य <mark>त्री सुयश मुरलीधर चैनी यांचे मूळ शे</mark>अर प्रमाणप जाहीर सूचना **उाहिरा रेपुटाना** वेथे सूचनां देण्यात वेत आहे की, श्री. कांतिलाल बसरीलाल गोहिस अगंद सांतिता गांतीनगर को-आंसंटिक होसिंग सांसायटी लि. इमार अठ. –८/१, सेक्टर-७, शांतीनगर, सिरा ठेड (९), जिला ठाणे ४०११७७ वा जागेचे सदस्य/संयुक्त मालक असून दितां ३०.०३.१९९८ रोजी वितरीत अनुक्रमांक २३१ ते २३५ चे धा प्रधाश्य क.०४७ चे धारक आहेत. सदर प्रथम मालक/सदर्य श्री कांतिलाल बन्सीलाल गोहिल यांचे ७४.०४.२०२३ रोजी विध ब्राते. त्यांचे वितंतीत कायदेशी वास्तारायरीकी त्यांचे प्रत्ना/विध्या सह-मालक श्रेमसी मंजुला के. गोहिल यांगे एकभेच सदरम्बाकीर अर्च केला आहे. महत्वा तरकरून पेष्यासाठी अन्य कायदेशी वाससदायों मुक्त अपुत्ता थे. तरीरा कार्तितला यां गाहिल व्यांचा पहिला मुलगा श्री. हरोग कांतिलाला गोहिल पुंचीहल, व) मोदी तात पुजा वासिम श्रेल (विवाहापुर्वीचे नाव पुजा हरेग गोहिल), का मोठा नातु-क्रप्ण हरेश गोहिल, इ) घक नात: आयेशा अज्झल मनाकिया (विवाहापुर्वीचे ताव: इंग्रर हेश्रग गोहिल), का मोठा नातु-क्रप्ण हरेश गोहिल, इ) घक नात: आयेशा अज्झल मनाकिया (विवाहापुर्वीचे ताव: इंग्रर हेश्रग गोहिल), का मोठा नातु-क्रप्ण हेश गोहिल, हो भाक SG-001, Supereabheat Chs. Ltd, गांधी नगर विभाग करावा – वांद्रे पूर्व, मुंबई- 400051 येथे पत्ता आहे. गांधी पुणे, दि.१३ ः महापालिका ते बोलत होते. यावेळी अतिरिक्त निरीक्षण करावे. तसेच महापालिका शिक्षक नेमण्यात आले आहेत. गगर, एमआयजी क्लब जवळ, वांद्रे (ई) मुंबई 400051 येथे चुकले. संबंधित पोलीस तकार खेर विद्यार्थ्यांच्या महापालिकेच्या शाळेतील आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या शाळांमधील लोकेश चंद्र वाडी पोलीस स्टेशनमध्ये दिनांक 06.08.2024 वेळ सामाजिक, भावनिक, शारीरिक 03.43.24 रोजी हरवलेली एफआयआर क्रमांक कलागूणांना वाव मिळावा, त्यांचा शिक्षण विभागाचे सहाय्यक विद्यार्थी आपल्या कलागुणांनुसार 89834 - 2024 सह नोंदविण्यात आली आहे. सर्वांगीण विकास व्हावा यासाठी विजयकुमार थोरात, आणि विकासात्मक गरजा सम कोणत्याही क्षेत्रात मागे राहणार आयूक्त सोसायटीच्या सदस्याने डुप्लिकेट शेअर्ससाठी अर्ज पुणे, दि.१३ : नवीन वीज जोडण्यांसह विजेची आवश्यक सोयी सूविधा उपलब्ध नाहीत यासाठी महापालिका प्रशासन अधिकारी संगीता बांगर, जून त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी केला आहे. सोसायटी याद्वारे या नोटीसच्या अर्जा मागणी दिवसेंदिवस वाढतच जाणार आहे. ही मागणी पासन १५ (पंधरा) दिवसांच्या आत डप्लिकेट शेअर करून देण्यासाठी महापालिका उपशिक्षणाधिकारी बुधा नाडेकर, समुपदेशकांची नियुक्ती करण्यात प्रयत्नशील आहे. तसेच गैरहजर सर्टिफिकेट जारी करण्यासाठी दावेदार/आक्षेप घेणा पूर्ण करणाऱ्या वितरण यंत्रणेचे जागेच्या उपलब्धतेसह विविध उपाययोजना करत असते. संगत संस्थेच्या समूपदेशन आली आहे. शाळांचे व शिक्षकांचे मुलांना शाळांमध्ये आणण्यासाठी किंवा आक्षेप घेणाऱ्यांकडून दावे आणि हरकती नियोजन करावे. त्याच बरोबर ग्राहकसेवा व तक्रार ागवतात, अशा कागदपत्रांच्या प्रती आणि त्याच्या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण क्षमता विविध प्रश्न सोडविण्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीची प्रमुख प्राची खांडेपाल तसेच ता: आयशा अफअल मनाकया (विवाहापुराध नाव: इंग रेश गोहिल), दुसरी मुलगी: गीता भुपेंद्र हिंगु (विवाहापुर्वीचे नात तात के. गोहिल), तिसरा मुलगा: श्री. दिनेश कांतिलाल गोहि चौथी मुलगी: श्रीमती अमिता अशोक परमार (विवाहापुर्वी ाव: अमिता के. गोहिल) हे आहेत आणि त्यांनी ठाणे येथील संयु तिच्या/तिच्या/तिच्या/तिच्या समर्थनार्थ इतर पुर निवारणातील तत्परता आणखी वाढविण्यासाठी विभाग व्यांसह. सुप्रभात को ऑप हाऊसिंग सोसायटी लि. विकसित करण्यासाठी शाळांम शाळा व्यवस्थापन समितीचे महापालिकेने शाळांमध्ये मेंटोर भूमिका महत्वाची असणार आहे. किंवा उपविभाग कार्यालयांचे विभाजन आवश्यक च्या सचिवांना डुफ्लिकेट शेअर सर्टिफिकेट जारी ध्ये अनुकूल वातावरण निर्माण शिक्षक देखील नेमले आहेत. पदाधिकारी, महापालिका शाळांचे सार आसात क. गाहिल) हे आहत आण त्यांने यांग बात सुव एवर्विकाक दे पुराता कारागा केता. खाती त त्यासीक करिन वाद्री सर टुक्नामाधील मवस सदसावे ग्रेअसे दित हातलांग एवदेश किंवा आक्षेपकर्ता किंवा अन्य वासरारार्कडू दावा किंद धोरे पोय दरावांचे गुराव्यांसद सर सूचना प्रकाशनाभाषुन १ देवसात मार्गावत आहेत. वर विहित कालावर्यात कोणताही दावा आहेत प्रात्त मार्गावत असित क्यारा दाहित कालावर्यात कोणताही दावा रात्या वे ग्रेअसं व हित यासह व्यवहार करप्याचे माडे अशिलास अधिक अन्तेन करण्यासाठी त्यांचे दावे/ आक्षेप, वर दिलेल्या असल्यास तसा प्रस्ताव पाठवावा, अशा सूचना मदतीत कोणतेही दावे/आक्षेप प्राप्त न झाल्यास करण्यास महापालिका कटिबद्ध मुख्याध्यापक, पर्यवेक्षक आणि राज्य शालेय शिष्यवृत्ती परीक्षेम जाहीर सूचना . सोसायटी प्रदान केल्याप्रमाणे डप्लिकेट शेअर महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक आहे. या सर्व प्रक्रियेमध्ये शिक्षक, शिक्षक उपस्थित होते. ध्ये जिल्हास्तर गुणवत्ता प्राप्त येथे सूचना देण्यात येत आहे की, माझे अशील श्री. सर्टिफिकेट जारी करण्यास मोकळी असेल. लोकेश चंद्र यांनी दिल्या. गणेशखिंडमधील प्रकाश रामजी दाना जेठवा व श्री. किरण रामजी जेठवा मुख्याध्यापक आणि शाळा महापालिका शाळांमध्ये करण्यासाठी विद्यार्थ्यांसाठी सोसायटीच्या उपविधी अंतर्गत. सोसायटीला प्राप हे निवासी जागा **खोली क्र.ए-१,** क्षेत्रफळ २५ वालेले दावे/आक्षेप सोसायटीच्या उपनियमांनुसा भवन परिसरात महावितरणच्या विद्युत वाहन चार्जिंग व्यवस्थापन समितीची महत्वाची शैक्षणिक, कला, क्रीडा अशा भारत दर्शन सहलीचे नियोजन काण: मीरा रोड ठाणे दिनांक: १४.०८.२०२४ प्रदान केलेल्या पद्धतीने हाताळले जातील चौ.मी. बिल्टअप क्षेत्र, चारकोप(१) मार्मिक स्टेशनला छतावरील ६० किलोवॅटच्या सौर ऊर्जा श्री. एस.जी. पाटील, वकील उच्च न्यायाल ''अपुर्वा'' दुकान क्र.६, इमारत क्र.बी-११, सेक्टर क्र.५ शांतीनगर, मिरा रोड (पुर्व), ठाणे-४०११०७ भूमिका राहणार आहे, असे मत विविध क्षेत्रात अनेक उपक्रम सूरू आहे. विद्यार्थ्यांमध्ये भाषा को.हौ.सो.लि., प्लॉट क्र.५४९, रोड क्र. प्रकल्पाद्धारे वीजपुरवठा करण्यात येत आहे. राज्यातील आरएससी-५९, सेक्टर ५, चारकोप, राबविण्यात येतात. या सर्व ठिकाणःमुंबई आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह आणि संख्याज्ञान वाढविण्यासाठी कादिवली (पश्चिम), मुंबई-४०००६७ (यापुढे या पहिल्या हरित उर्जेवरील चार्जिंग स्टेशनची व सौर यांनी व्यक्त केले. चिंचवड येथील योजना व उपक्रमांचा अंतिम उद्देश उत्कृष्ट सराव पुस्तिका तयार **सदर मालमत्ता** म्हणन संदर्भ) या जागेचे एकमेव प्रकल्पाची पाहणी चंद्र यांनी केली. त्यावेळी त्यांनी या रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे पिंपरी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यात आली आहे. मालक व ताबेदार आहेत. ਸ सूचना दिल्या. यावेळी मुख्य अभियंता राजेंद्र पवार ज्याअर्थी **म्हाडा मुंबई मंडळ** यांनी **श्री. मंगेश** चिंचवड महापालिकेच्या शिक्षण करणे हा आहे. त्यामुळे कला, हापालिकेच्या सर्व शाळांमध्ये **मधुसुदन सावंत** (मुळ प्राप्तकर्ते) यांच्या नावे आणि अधीक्षक अभियंते अरविंद बुलबुले, युवराज विभागाच्या वतीने संवाद सत्राचे क्रीडा, शिक्षण, नेतृत्व, संशोधन, सुरक्षा विषयक लेखापरीक्षण सदर मालमत्तेबाबत वाटपपत्र दिले होते ते हरवले. जरग, सिंहाजीराव गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती गहाळ झाले आहे आणि शोध घेऊनही सापडलेले आयोजन करणात आले होते. वैज्ञानिक दृष्टीकोन असे विविध करून सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व होती. नाही, म्हणन माझे अशील **श्री, रामजी दान** त्यावेळी मार्गदर्शन करताना पैलू विद्यार्थ्यांच्या अंगी रञ्जावेत, उपाययोजना करण्यात येत आहेत. जे<mark>तवा व श्री. किरण रामजी जेतवा</mark> यांनी दिनांक यावेळी चंद्र यांनी पुणे परिमंडलातील विविध कामांचा त्यांच्या अंगी जिज्ञासा निर्माण शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण १३.०८.२०२४ रोजी लापता नोंद क्र.९३२५९-आढावा घेतला. ते म्हणाले, ङ्मधरगुती ग्राहकांचे वीजबिल २०२४ धारक मुंबई पोलीस, चारकोप पोलीस ठाणे व्हावी यासाठी विविध उपक्रम विकासासाठी कला, क्रीडा विषयक लिक्स मशिनरी <u></u>येथे ऑनलाईन तक्रार नोंद करण्यात आली आहे. शून्यवत करणारी प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज ॲण्ड कमर्शियल्स लिमिटेड नवनवीन संकल्पना राबवून पोषक नर कोणा व्यक्तीस, बँकेस, वित्तीय संस्था यांन योजना, शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा करण्यासाठी सीआयएन वातावरण निर्माण करण्यासाठी म PUBLIC NOTICE सदर मालमत्ता किंवा भागावर वारसाहक, ताबा ल२९२९९एमएच१९६०पीएलसी०११८७ मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी योजना, मागेल त्यांना सौर विक्री. विक्री करारनामा. अदलाबदल. भाडेपट्टा **नोंदणीकृत कार्यालय:** वॉर्डन हाऊस, ३४०, जे. जे. रोड, भायखळा, मुंबई-४००००८. हापालिका आणि शिक्षण विभाग Notice hereby given that the original Share वहिवाट, तारण, अधिभार, न्यास, बक्षीस, मालकी Certificate No 421 to 425, asked by the ऊर्जा कृषिपंप तसेच वीजयंत्रणेच्या बळकटीकरणासाठी कटीबद्द आहे, असे ते म्हणाले. दूर .: ९१-२२-२३०२७९०० ociety pertaining to Flat No. 402, Fourth हक किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दाव सुधारित वितरण क्षेत्र योजना (आरडीएसएस) आदी Floor, Bldg. No. 1 Jhelum Evershine Estate . सल्यास त्यांनी आजच्या तारखेपासून **१४ (चौदा)** फॅक्सः ९१–२२–२३०७७२३१ विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक गुणवत्ता कं.कोडः ५०५३२० CHS Ltd. 100 Ft. Road. Vasai (W). Dist. दिवसांत खालील स्वाक्षरीकर्त्याकडे खाली दिलेल्य योजनांद्वारे वीजक्षेत्रामध्ये ग्राहकाभिमुख आमूलाग्र वेबसाईट: www.lynxmachinery.com वाढविण्यासाठी (टउख) क्वालिटी Palohar - 401202 has been lost and the same पत्त्यावर आवश्यक दस्तावेजांसह लेखी कळवावे ई-मेलः cosec@lynxmachinery.com सुधारणा होणार आहेत. त्यामुळे या योजनांची प्रभावी not traceable in spite of due and diligent कौन्सिल ऑफ इंडियाच्या अन्यथा असे दावा किंवा आक्षेप त्याग व स्थगित search Mr. Hitesh N. Modi & Rupal H. Modi शुद्धिपत्रिव अंमलबजावणी करणे व ग्राहकांना लाभ मिळवून देणे हे केले आहेत असे समजले जाईल. निकषांनुसार विद्यार्थ्यांचे पूर्व Owners) have applied to the society for the लंक्स मशिनरी ॲण्ड कमशियल्स लिमिटेडच आज दिनांकीत १४ ऑगस्ट, २०२४ महावितरणमधील प्रत्येकाचे कर्तव्य व जबाबदारी आहे. ssue of Duplicate Share Certificate. Any दि. १० ऑगस्ट, २०२४ रोजी मुंबई लक्षदीप मूल्यांकन करण्यात येउञ्न सही/ person, Dody, bank, Financial institution who वत्तपत्राच्या मंबई आवत्तीमध्ये प्रकाशित ३० जन वंदना ठक्कर अध्ययन आणि शिक्षकांनी has any claim, custody of the said share २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता वित्ती वकील उच्च न्यायालय certificate by way of sale. lease. lien. Gift प्रक्रियेचे तंतोतंत पुण्यात पूररेषेतील नेष्कर्षाचा अहवाल या जाहिरातीच्या संदर्भात अध्यापन Frust, Inheritance, easement or other wise ८३. फादर पीटर परेरा मार्ग नाहिरातीमध्ये तपशील – भरणा केलेले समभाग are hereby informed to make the same in गाव वॉर्ड, कुर्ला (प.), मुंबई-४०००७० भांडवल (दर्शनी मुल्य रु. १० प्रती शेअर) च्य writing to the undersigned at the below संपलेली तिमाही ३०.०६.२४ अलेखापरिक्षित या रकान्यामध्ये **"१०२५५"** च्या जार्ग mentioned address within 7 days from the सोसायट्यांचे PUBLIC NOTICE date hereof, failing which the claim or dams if Public Notice is hereby given or behalf of my client, **Mr. Suni** '६०००" असे चकिचे छापण्यात आले आहे. any from such persons will be considered to नाहिरातीमधील इतर सर्व बाबींमध्ये कोणताई have been waived and abandoned. Manubhai Gosalia to the public बदल नाही Place Vasa सर्वेक्षण सूरू मंडळाच्या आदेशान्वये arge that Mr. Mubarak Bapula Date: 14th August, 2024 Patel was the Original Allottee Member of the Charkop (1 लिक्स मशिनरी ॲण्ड कमर्शियल्स लिमिटेडकरिता Secretary/Chairman Evershine Estate CHS Ltd. 100 Ft. Road Shivtirth Co-Op. Housing Socie प्रद्युम्न जजोदिया Vasai (W), Dist. Palghar-401202 Ltd., having address at Plot No. 516 पुणे, दि.१३ : मुठा नदीला पूर आल्यानंतर सिंहगड व्यवस्थापक व संचालक RSC – 45, Sector - 5, Charkop डीआयएन: ००१३८१७५ Kandivali (W), Mumbai – 400 06 रस्ता परिसरातील निळ्या पूररेषेच्या आतील एकातानगरी तिकाण : मंबर्द and holding Room No. C-1 of the जाहीर सूचना दिनांक : १४.०८.२०२४ भागात असलेल्या अनेक सोसायट्यांमध्ये पाणी घुसले. building of the society and येथे सर्वसामान्य सभासदांना सचना देण्यात येत embership vide Share Certificat राज्य सरकारतर्फे या भागातील नागरिकांचे कायमस्वरूपी आहे की, आम्ही **श्रीमती हीना रमेश छेडा आणि** No 9 issued by the Society. Furthe PUBLIC NOTICE PUBLIC NOTICE he said Room No. C-1, Plot No. 51 his notice is being issued to public at large fo पुनर्वसन करण्यासाठी बांधकाम विकास नियमावलीत **श्री. रसिक छेडा** यांच्या अधिकार. शिर्षक आणि as been sold by Mr. Mubara and on behalf of our client Saloni Deodhar as हितसंबंधांबद्दल चौकशी करत आहोत: अ) भूखंड Bapulal Patel to my client, Mr. Sun बदल केला जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या Vanubhai Gosalia vide Agreeme क्र.७८, सीएस क्र.१७८८, मोजमाप क्षेत्र सुमारे Shrimati <u>SUSHMA ARUN DEODHAR</u> was a Mumbai: 400 092. from **Mr. Nikhil Tulsidas Mehta** बांधकाम विभागातर्फे या परिसरात सर्वेक्षण सुरू करण्यात for Sale dated 28.02.2002 which member of the <u>KALEDONIA PREMISES</u> <u>OWNERS ASSOCIATION</u> having address at ४८५.७९ चौ.मी.. शिवाजी पार्क. जी-नॉर्थ वॉर्ड Pursuant to an Agreement dated 26th April, 1974 MESSRS STERLING CONSTRUCTION CO. had sold an unregistered document. Howeve आले आहे. पूढील १० दिवसांत याचा अहवाल प्राप्त होणार मुंबई - ४००२८ (सदर मालमत्ता) ज्यावर ते he society has not transferred th KALEDONIA, SAHAR ROAD, ANDHERI (EAST), MUMBAI – 400 069 and holding Borivali (West) Mumbai: 400 092 to Mr Tulsidas Natverlal Mehta embership in the name of my clien सध्या द पॅव्हेलियन म्हणून ज्ञात या मालमत्तेवर आहे. जुलै महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे Whereas Mr. Tulsidas Natverlal Mehta died on 27-12-2017 Mr. Sunil Manubhai Gosalia till dat Office No. 504 B , 'B WING, 5th floor, in the इमारत बांधत आहेत जे महाराष्ट रिअल इस्टेट Pursuant to a Release Deed dated 15th October, 2019 1) Mr. Jayesh Tulsidas Mehta 2) Mr. Nikhil खडकवासला धरण प्रकल्पातील चारही धरणे तुडुंब भरली ecause of non-receipt of MHAD building of the Kaledonia (as per society रेग्युलेटरी अथॉरिटीकडे नोंदणीकृत आहे, ज्याची ansfer letter with all other requis association records) , which is registered in the sale agreement dated 11/11/2013 as आहेत. २४ जुलै रोजी दिवसभर, तसेच रात्रभर झालेल्या orms. Subsequently, my client, Mi नोंदणी क्रमांक पी५१९०००४८१६१ **(सदर** Sunil Manubhai Gosalia is nov जोरदार पावसामूळे खडकवासला धरणातून २५ जुलै रोजी Office No. 4B on the 5th Floor, in the building of

पहाटेपासून पाण्याचा विसर्ग मुठा नदीमध्ये वाढविण्यात आला. ३५ हजार क्यूसेस पाण्याचा विसर्ग झाल्यानंतर सिंहगड रस्ता भागातील एकतानगरी, वारजे, खिलारे वस्ती, पुलाची वाडी या भागांतील घरांमध्ये पाणी घुसले.

the Kaledonia (as per agreement records) died on <u>30.04.2021</u> without making any nomination. Ms. Saloni Deodhar is her only legal heir and legal representative as per the Hindu Succession Act, 1956 We hereby invite claims and objections from the heir or heirs or other claimants/objector or biectors to Saloni Deodhar's right as the onl legal heir of late <u>Shrimati SUSHMA ARUN</u> DEODHAB in the capital/property of late Shrimati SUSHMA ARUN DEODHAR within a period of 15 (Fifteen) days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/objections, which shall be submitted to the undersigned at the address mentioned hereunder, and if no claims/objections are received within the period prescribed above it will be considered that there are no other claimant or objectors or heir(s) of Late Shrimati SUSHMA ARUN DEODHAR and/or such claims shall be deemed to be waited o extinguished Place: Mumbai

महाराष्ट्र शासन
अपर जिल्हाधिकारी तथा अपिलीय प्राधिकारी,
मुंबई शहर यांचे प्राधिकरण पहिला मजला,
जुने जकात घर,शहिद भगतसिंग मार्ग, फोर्ट,
ु मुंबई-४००००१
EMAIL ID-addcollmumbai@gmail.com
PH. NO- (022) 22690093
जाहिर नोटीस
देपाली दिलीप साळवी अपिलार्थी
विरुध्द
सक्षम प्राधिकारी ०१ झो.पु. प्रा
व इतर २प्रतिवादी गति,
१. श्री. जयसिंग सदाशिव सावंत,
ा. गुणेश्वर शेठ चाळ, जी. डी. आंबेडकर विभाग,
जेजामाता नगर,
र्वुबई - ४०० ०३३. (प्रतिवादी क्र.२)
रे. श्रीम. वनाबाई बाबू सातपुते,
ा. गुणेश्वर शेठ चाळ, जी. डी. आंबेडकर विभाग,
जेजामाता नगर,
jबई - ४०० ०३३(प्रतिवादी क्र. ३) बदर जाहिर नोटीसीद्वारे आपणांस सुचित करण्यात येते की,
नदूर जाहिर नोटीसीद्वारे आपणास सुचित करण्यात येते की,
भापलाथां यांनां महाराष्ट्र झापडपट्टा (सुधारणा, निमुलन व
नर्विकास) अधिनियम, १९७१ मधील कलम् ३५ अंतर्गत
ग. अपर जिल्हाधिकारी तथा अपिलीय प्राधिकारी, मुंबई
ाहर, पहिला मजला, जुने जकात घर, शहिद भगतसिंग रोड,
र्होर्ट, मुंबई ४००००१ येथे झोपडीवर पात्रतेकरणेकामी
भपिल अर्ज दाखल केला आहे. आपणांस सदर अपील
करणी प्रतिवादी क्र. ०२ व ०३ केले आहे. प्रकरणी दि
२.०४.२०२४ रोजी मा. अपर जिल्हाधिकारी तथा
भपिलीय प्राधिकारी, मुंबई शहर यांनी आपणांस पुढील
नुनावणी तारखेबाबत जाहिर नोटीसीद्वारे अवगत करणेचे

प्रकल्प); आणि ब) २०७०.९० चौ.फूट कारपेट क्षेत्र अपार्टमेंटचे सदर प्रकल्पाच्या १८व्या मजल्यावरील अपार्टमेंट आणि त्यावरील सर्व उपकरणे, आणि दोन कार पार्किंगची जागा **(सदर** अपार्टमेंट). सही/ ॲड. शाहेदा मद्रासवाल फ्लॅट क्र.२, मार्क्स व्हिला, १८७. माहीम (पश्चिम), मुंबई - ४०० ०१६ ईमेल: shaheda22@gmail.com

कोणा व्यक्तिस सदर मालमत्तेच्या आणि/किंवा सदर अपार्टमेंट आणि/किंवा त्याच्या भागाच्या संदर्भात अधिकार, शीर्षक किंवा हितसंबंधात किंव विरुद्ध किंवा विरुद्ध वारसा, वाटा, विक्री, गहाण, हस्तांतरण, भाडेपट्टी, परवाना, भाडेकरार, धारणाधिकार, लिस-पेंडन्स, चार्ज, ट्रस्ट देखभाल, सुलभता, भेटवस्तू, तयार करणे, मृत्युपत्र, देवाणघेवाण, ताबा किंवा भार किंवा -अन्यथा काहीही याद्वारे काहीही अधिकार, शीर्षक. हित. दावा किंवा मागणी असल्यास त्यांनी खार्ल दिलेल्या पत्त्यावर कागदोपत्री पुराव्यासह लिखित स्वरुपात त्याची सूचना प्रकाशित केल्यापासून १४ दिवसांच्या आत देणे आवश्यक आहे, तसे न केल्यास असा कोणताही दावा किंवा मागणी माफ केली जाईल आणि/किंवा हेतू आणि उद्देशांकरिता सोडून दिली जाईल आणि ती त्या मालमत्तेवर आणि/ किंवा त्या अपार्टमेंटवर बंधनकारक असणार नाही दिनांक : १४.०८.२०२४ ओल्ड कॅडेल रोड, बॉम्बे स्कॉटिश शाळेच्या पुढे,

ntending to register the said Agreement under Maharashtra itamp Duty Amnesty Scheme 202 or which he has approached th Society for issuing "No-Objection Certificate" for Registration o Agreement of said Room. Therefor person having any claim on th aid room or any part thereof by way of sale, exchange, mortgage charge, lien, maintenance possession, gift, trust, easement of otherwise are requested to inform me about the same in writing at our office, Gangan Legal Associates D-44, Gajanan Vijay CHS Ltd., Plo No. 437. Behind Saraswat Co-or Bank Ltd., Sector 4, Charkop Kandivali (West). Mumbai 400 067, together with notarized true copies of the documents in support of such claim within 14 (fourteen) days from the publication hereof. An claim received after the aforesai period and/or without notarized tru copies of the documents in support o such claim shall not be taken int consideration and any such claim shall be deemed to have bee vaived. Dated this 14th day of August' 2024. For Gangan Legal Associates Sd/-Adv. Nikeeta V. Gangan Advocate High Court, Lega Advisors and Consultant Mob: 9819868452

Email:nikeeta@ganganlegal.com

सुप्रभात को ऑप हाऊसिंग दिनांकः१४/०८/२०२४ सोसायटी लि. साठी आणि वतीने सही/- सचिव

	CIN: L45309MH1988PLC268437, \ ३०.०६.२०२४ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अ			
अ. क्र.	तपशील	संपलेली तिमाही ३०.०६.२४ अलेखापरिक्षित	संपलेली तिमाही ३०.०६.२३ अलेखापरिक्षित	संपलेले वर्ष ३१.०३.२४ लेखापरिक्षित
۹	कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	-	-	-
ર	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	90228	9602	ଡ଼୳ୡୢୢଽ
ş	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	90228	9६०८	ଡ଼୳ୡୢ୧
8	समभाग भांडवल	६२२५७.५०	३११२८.७५	६२२५७.५०
ц.	राखीव (मागील वर्षाच्या ताळेबंदपत्रकात दिल्यानुसार पुर्नमुल्यांकीत राखीव)	૨૧૨૦૬૪	૨७૮૧૧૬	२०१८३५
Ę	उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/- प्रत्येकी) (विशेष साधारण बाबपुर्व) (वार्षिकीकरण नाही) - मूळ (रू.) - सौमिकत (रू.)	9.58	0.43	0.38
0	जरपत्र प्रतिभाग (रू.१०/- प्रत्येकी) (विशेष साधारण बाबनंतर) (वार्षिकीकरण नाही) - मूळ (रू.) - सौमिकृत (रु.)	9.58	0.42	0.38
टिप	:			
ર.	वरील वित्तीय निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन व संचालक मंडळाच्या समेत मान्य करण्यात आले. सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्रायरमें एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली ३०.०६, २०२४ रो सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. वित्तीय निष्कर्षा www.bseindia.com आणि कंपनीच्या www.adv	ट्स) रेग्युलेशन्स, जी संपलेल्या तिम चि संपूर्ण नमुना	२०१५ च्या नियम ाहीकरिता एकमेव स्टॉक एक्सचेंज	३३ अन्वये स्टॉक वित्तीय निष्कर्षाचे वर वेबसाईटवर
			मंडळाच्या	वतीने व करिता
~				सही/-
दिन	कि: १४.०८.२०२४		ন্দ	ोती एल. बम्बाडे

Notice is hereby given to the public at large that my clients are negotiating to Purchase a Flat No. 902 on 9th Floor along with one car parking space no. 25. 2nd podium floor of the building known as "SHREEJI TOWER" of JAY SHRINATH CO-OP. HSG. SOC. LTD.", Mandpeshwar Road, Borivali (West)

the Flat No. B-305, on 3rd Floor, B-Wing in the building known as "JAY SHRINATH", S.V.P. Road

Tulsidas Mehta, 3) Mrs. Shaila Javesh Bhatt, 4) Mr. Pradin Gamanlal Kanadia, 5) Mr. Ankit Pradin Kapadia, 6) Mr. Dhaval Pradip Kapadia had released their respective legal rights which they bequeathed from their Father / Father in Law/ Grandfather in favour of their Mother / Mother in Law / Grandmother Smt. Indira Tulsidas Mehta and said Release Deed was registered on the same da under document no. BRL-2 – 10534-2019 of the above said the Flat No. B-305, on 3rd Floor, B-Wing. Whereas Smt. Indira Tulsidas Mehta died on 05-05-2022

Pursuant to a Release Deed dated 9th June, 2022 1) Mr. Javesh Tulsidas Mehta 2) Mrs. Shaila Jayesh Bhatt, 3) Mr. Pradip Gamanlal Kapadia, 4) Mr. Ankit Pradip Kapadia, 5) Mr. Dhaval Pradip Kapadia had released their respective legal rights which they bequeathed from their Mother / Mother in Law / Grandmother in favour of their Brother / Brother in Law / Uncle Mr. Nikhil Tulsidas Mehta and o Dood wa

धरणातून पाणी सोडण्याची पूर्वसूचना नागरिकांना लवकर मिळाली नाही, त्यामुळे घरातील साहित्य सुरक्षित ठेवण्यासाठी पूरेसा वेळ मिळाला नाही. कपडे, घरातील साहित्य, मुलांची वह्या-पुस्तके यांसह अनेक गोष्टी पाण्यात बुडून खराब झाल्या. ३७ हजार क्यूसेस पाण्यामुळे एवढा मोठा पूर येऊ शकत नाही, जास्त पाणी सोडल्याचा आरोपही नागरिकांकडून करण्यात आला होता.एकतानगरी भागातील पुराची गांभीयनि दखल घेत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राज्यातील अनेक नेत्यांनी या ठिकाणी भेटी दिल्या. मुख्यमंत्री शिंदे यांनी भेट दिल्यानंतर नागरिकांशी संवाद साधला. त्यावेळी या ठिकाणची बांधकामे ग्रामपंचायतीच्या हद्दीत झालेली आहेत.

Dated :14/08/2024

Issued by: Advocate Harsh S. Trivedi. Add: B-405, Vertex Vikas Premises Opp. Andheri East, Railway Station Andheri (East), Mumbai- 400069 Mob No. 09022766611.

जाहीर नोटीस

याद्वारे जाहीर नोटीस देण्यांत येत आहे कि, माझे अशील १) सौ.अपर्णा अनंत कोंडविलकर, २) सौ शभांगी बालकष्ण खोपकर 3) सौ संगीता राजेश ढोकरे X) सौ लता लता दत्ताराम चोगले आणि ५) सौ. रेखा राजेंद्र खेडेकर ह्या त्यांच्या मालकीची सदनिका क्र.०२, तळमजला, बी विंग, बिल्डिंग न.१, पंचगंगा नागरी निवारा सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित, प्लॉट न.६, नागरी निवारा कॉलनी, जन ए के वैद्य मार्ग, गोरेगाव पूर्व, मुंबई-४०००६५ हि सदनिका कुमारी शीतल दीपक यादव ह्यांना विक इच्छितात.

माझ्या अशिलांनी मला असे कळविले आहे कि, वरील सदनिका हि त्यांची आई श्रीमती अनसया तुकाराम नांदगावकर ह्यांनी आपल्या नावे खरेदी केलेली होती जिचे निधन दिनांक १०/०६/२०२१ रोजी झाले आहे.

माझ्या अशिलांनी मला असेही कळविले आहे कि, त्यांचे वडील श्री तुकाराम गणपत नांदगावकर हे दिनांक २४/१२/२०१३ रोजी अगोदरच निधन पावले आहेत.

माइया अशिलांनी मला असेही कळविले आहे कि, त्यांची आई श्रीमती अनुसया तुकाराम नांदगावकर आणि वडील श्री तुकाराम गणपत नांदगावकर ह्याच्या पश्च्यात त्या स्वतः तसेच त्यांचा भाऊ श्री संतोष तुकाराम नांदगावकर हेच वारस आहेत आणि त्यांच्या मालमत्तेचे समान हक्कदार आहेत. माझ्या अशिलांनी मला असेही कळविले आहे कि, मा. जिल्हाधिकारी कार्यालय, मुंबई उपनगर ज़िल्हा ह्याच्या कार्यालयाने निर्गमित केलेल्या आदेशानसार वरील सदनिका व पंचगंगा नागरी निवारा सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित, ह्या संस्थेचे सभासदत्व माझ्या अशिलांच्या नावे हस्तांतरित झाले आहे

माझ्या अशिलांनी मला असेही कळविले आहे कि, त्यांच्या भावाने आपला १/६ अविभक्त हिस्सा दिनांक ०२/०८/२०२४ रोजी नोंदणीकृत हक्कसोड प्रलाने माझ्या अशिलांच्या नवे सोडून दिला आहे त्यामुळे माझे अशील आता वरील सदनिकेचे पूर्ण मालक झाले आहेत.

सर्व संबंधित व्यक्ती/व्यक्तींना, कंपनी, बॉडी कॉर्पोरेट, आर्थिक संस्था/बँका, ईतर वारसदार असल्यास त्या वारसदारांना तसेच इतर कायदेशीर संस्था, स्टेट किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट्स ह्यांना वरील सदनिके बिंधी व त्यातील हिश्यासंबंधीत एखादा विकी करारनामा, अदलाबदली करारनामा, करार, बक्षीसपत्र, गहाणखत,लोनचार्ज, द्रस्ट, वारसाहक्क, वहिवाटीचाहक्क, आरक्षण, देखभाल, किंवा इतर याद्वारे दावा किंवा स्वारस्य असल्यास त्यांना या नोटीस/सुचनेद्वारे विनंती करण्यात येत आहे की त्यांनी त्यांच्या दाव्या संबंधि ही नोटीस/सुचना प्रकशित झाल्याच्या तारखेपासुन १५ दिवसात मला खालील नमुद पत्त्यावर त्या संबंधित योज्य त्या कागदपत्रांसहित व प्राव्यासहित संपर्क करावा व तसे कॅरण्यापासून सदर व्यक्ती, कंपनी, बॉडी कॉर्पोरेट, आर्थिक संस्था/बॅंक, ईतर कायदेशीर वारसदार किंवा ईतर कायदेशीर संस्था अपयशी झाल्यास सदर व्यक्तीला, कंपनी, बॉडी कॉर्पोरेट, आर्थिक संस्था/बॅंक, कायदेशीर वारसदार किंवा ईतर कायदेशीर संस्था ह्यांनी त्यासंबंधीचा आपला दावा सोडून दिलेला आहे असे समजण्यात येईल व माझ्या अशिलांकडून पुढील खरीदी/विक्रीचा व्यवहार पूर्ण करण्यात येईल ह्याची सर्व संबंधीतांनी नोंद घ्यावी

ॲड. श्री. संजय शांताराम पुसाळक शॉप नं. ए-२०, सुयश शॉपिंग सेंटर, एन एन पी कॉलनी सारस्वत बॅक जवळ, गोरेगाव(पुर्व), मुंबई. ४०००६५. ठिकाणः- मुंबई दिनांक:- १४/ ०८/ २०२४ मो.नं.९८६९३०५१५१/८१०८६०८६०० निर्देश दिले आहे. सदर प्रकरणी पूढील सुनावणी दि. २०.०८.२०२४ रोजी सकाळी ११.३० वाजता निश्चित केली आहे.

आणा सदर प्रकरणामध्ये प्रतिवादी क ०२ व ०३ अस सदर जाहिर नोटीसीदारे आपणांस सचित करण्यात येते की आपण नियोजित सुनावणी दि. २०.०८.२०२४ रोजी सकाळी ११.३० वॉजता मा. अपर जिल्हाधिकारी तथा अपिलीय प्राधिकारी, मुंबई शहर यांचे दालनात उपस्थित उजर राहन, आपली बाजू मांडावी. उपरोक्त नमुद केलेल्य दिवशी आपण स्वतः अथवा आपले प्राधिकत प्रतिनिधी उपस्थित न राहिल्यास आपणास काहीही सांगावयाचे नाही असे गहित धरुन प्रकरणी गणवत्तेवर निर्णय घेण्यात येईल यांची नोंद घ्यावी. अपर जिल्हाधिकारी कार्यालय मुंबई शहर

सार्वजनिक सचना

परिशिष्ट - १६ नुसार सहकारी गहनिर्माण संस्थेच्या उपविधी क्र. ३४ अंतर्गत श्री. चेतराम प्रव्हादराय गुप्ता हे निर्मल सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादीत या सहकारी संस्थेचे चे मुळ सदस्य होते जिचा पत्ता घरटन पाडा, पश्चिम तगती महामार्ग, दहीसर (पूर्व), मुंबई – ४०० ०६८ , आणि सदर संस्थेच्या डी-विंग मध्ये पहिल्या मज-यावर असलेल्या फ्लॅट क. १०२ चे मालक होते. याचे चटई क्षेत्रफळ ३५५ चौ. फूट आहे. (येथून पढे "सदरचा फ्लॅट" असे संबोधले जाईल). तद् नंतर, श्री. चेतराम प्रल्हादराय गुप्ता ह्यांचे कोणतेही ॉमिनेशन न करता दिनांक ०८/०६/२०१८ रोजी नेधन झाले व त्यांचे पश्चात त्यांची पत्नी (१) श्रीमती. ाकुंतला चेतराम गुप्ता, त्यांची मुलगी (२) श्रीमती. सुनिता गुप्ता (सुनिता चेतराम गुप्ता), त्यांची मुलगी (३) श्रीमती. सीमा सतीशकुमार जैन (सीमा सतीश , नैन) (सीमा चेतराम गुप्ता), त्यांचा मुलगा (४) श्री. मनोज चेतराम गुप्ता, त्यांची नात (५) निधी मुरारी अगरवाल (मयत श्री. चेतराम प्रव्हादराय गुप्ता यांची मयत मुलगी श्रीमती. मधु मुरारी गरवाल हिची मुलगों) व (६) श्रुती मुरारी अगरवाल मयत श्री. चेतराम प्रल्हादराय गुप्ता यांची मयत पुलगी श्रीमती. मधु मुरारी अगरवाल हिची मुलगी) क्तत हेच त्यांचे कायदेशीर वारसदार आहेत. तद्iतर, (१) श्रीमती. शकुंतला चेतराम गुप्ता, (२) श्रीमती. सुनिता गुप्ता. (३) श्रीमती. सीमा सतीश कुमार जैन, (४) निधी मुरारी अगरवाल व (५) श्रुती मुरारी अगरवाल यांनी त्यांना वारसाने आलेले त्यांचे सदर फ्लॅट मधील हक्क, शीर्षक, भाग आणि अधिकार दिनांक १३/०२/२०२४ रोजीच्या हक्कसोड पत्र द्वारे श्री. मनोज चेतराम गुप्ता यांच्या नावे सोडून दिलेले आहेत ज्याचा नोंदणी क. बरल-४-२४०४-०२४ असा आहे. आता, श्री. मनोज चेतराम गुप्त यांनी सदर फ्लॅट आणि शेअर्स मधील १००% हक्क शीर्षक, भाग आणि अधिकार त्यांच्या नावावर स्तांतरित करण्यासाठी अर्ज केला आहे.

सोसायटी याद्वारे इतर वारस किंवा कायदेशीर गरस किंवा इतर दावेदार/आक्षेप घेणार्यांकडन १४ (चौदा) दिवसांच्या कालावधीत सदर नोटीसचे प्रकाशन ाल्यापासून सोसायटीच्या भांडवली/ मालमत्तेतील ात सदस्यांचे उक्त शेअर्स आणि हक्क हस्तांतरित हरण्यासाठी दावे किंवा आक्षेप आमंत्रित करते. सदर मृत सदस्याच्या हक्क हस्तांतरणासाठी त्यांच्या गवळ[°]असलेले कागदपत्रांच्या प्रती आणि इतर राव्यांसह संस्थेला कळवावे. वरील विहित काला वधीत कोणतेही दावे/ आक्षेप प्राप्त न झाल्यास सोसायटीच्या उपनिधीनुसार प्रदान केल्याप्रमाणे ोसायटीच्या भांडवल/मालमत्तेतील मृत सदस्याचे ोअर्स आणि हितसंबंध हस्तांतरित करण्यार ोसायटी मक्त असेल.

निर्मल संहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादीत घरटन पाडा, पश्चिम द्वतगती महामार्ग, सही/- अध्यक्ष/सचिव ठेकाण ः सुंबई दिः १४.०८.२०२४ above said the Flat No. B-305, on 3rd Floor, B-Wing,

And then the JAY SHRINATH CO-OP. HSG. SOC. LTD. had gone under redevelopm Pursuant to TRIPARTITE AGREEMENT dated 18TH July. 2019 JAY SHRINATH CO-OP. HSG. SOC. LTD. and M/S. K. MEHTA & COMPANY had allotted a newly constructed Flat No. 902 on 9th Floor along with one car parking space no. 25, 2nd podium floor in the building known as "SHREEJI TOWER" of "JAY SHRINATH CO-OP. HSG. SOC. LTD.", Mandpeshwar Road, Borivali (West), Mumbai: 400 092 to Mr. Nikhil Tulsidas Mehta in lieu of the above said old Flat No. B-305, on 3rd Floor, B-Wing in the building known as "JAY SHRINATH", S.V.P. Road, Borivali (West), Mumbai: 400 092 and the said TRIPARTITE AGREEMENT was registered on 20-07-2022 under document no. BRL-5 – 10516-2022. Whereas Mr. Nikhil Tulsidas Mehta has lost / misplaced previous 1) Original Agreement dated 26th April, 1974 executed between MESSRS STERLING CONSTRUCTION CO. and Mr. Tulsidas Natverla Mehta in respect of Flat No. B-305. on 3rd Floor. B-Wing in the building known as "JAY SHRINATH" S.V.P. Road, Borivali (West), Mumbai: 400 092 and matter has also been reported on line to the Borivali (West) Police Station under Lost Report No. 92659- 2024 on 12-08-2024. All Persons, Banks or Financial Institution having any claim/objection with regards to the above referred lost / misplaced Original Agreement or above referred old Flat No. B-305, on 3rd Floor, B-Wing by way of legal heirship, ownership, mortgage, lien, tenancy or otherwise howsoever or any part thereof are hereby required to give intimation thereof alongwith documentary evidence in support thereof within 15 days from the date of Publication hereof either by hand delivery against proper writter acknowledgment of the undersigned or by Registered Post A.D. only to MRS. MANISHA M. KOTHARI ADVOCATE, 704, K L Accolade, TPS-III, 6th Road, Santacruz (East), Mumbai: 400 055. In default of all such claims it shall be deemed to have been waived and my client may proceed for the purchase of the above said Flat No. 902 on 9th Floor along with one car parking space no. 25. 2nd podium floor of the building known as "SHREEJI TOWER" of JAY SHRINATH CO-OP. HSG. SOC. LTD.", Mandpeshwar Road, Borivali (West), Mumbai: 400 092 on the basis of the title of above said Flat free from all encumbrances.

MRS. MANISHA M. KOTHARI Advocate High Court

WINRO COMMERCIAL (INDIA) LIMITED

Place : Mumbai

Date : 14.08.2024

CIN: L51226MH1983PLC165499

Regd. Office : 209-210, ARCADIA BUILDING, 195, NARIMAN POINT, MUMBAI - 400 021 Tel.: 022-40198600, Fax: 022-40198650; Website: www.winrocommercial.com; Email: winro.investor@gcvl.in

Statement of Unaudited Standalone & Consolidated Financial Results for the Quarter ended June 30, 2024

					(Rs	s. In Lakhs ex	cept Sr.no 7)
Sr.			Standalone			Consolidated	
No.	Particulars	Quarte	r ended	Year ended	Quarter	[,] ended	Year ended
		June 30,2024 (UnAudited)	June 30,2023 (UnAudited)	March 31,2024 (Audited)	June 30,2024 (UnAudited)	June 30,2023 (UnAudited)	March 31,2024 (Audited)
1)	Total Income	18,241.23	11,506.70	44,087.39	18,241.23	11,506.70	44,087.39
2)	Net profit for the period before tax #	17,768.62	11,167.69	42,523.60	17,768.62	11,167.69	42,523.60
3)	Net profit for the period after tax #	14,024.21	9,573.64	35,736.76	17,226.04	13,183.10	48,174.26
4)	Total comprehensive income for the period (comprising profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)	19,936.15	13,428.81	76,891.18	28,835.32	18,965.51	73,308.68
5)	Equity Share Capital (Face value of Rs 10/- each)	125.25	125.25	125.25	125.25	125.25	125.25
6)	Reserves (Excluding Revaluation Reserves as shown in the Audited Balance sheet)			2,21,667.84			1,93,812.72
7)	Earnings per share (of Rs 10/- each)	1	1				
	(a) Basic (not annualised)	1,119.66	764.34	2,853.14*	1,375.29	1,052.51	3,846.13*
	(b) Diluted (not annualised)	1,119.66	764.34	2,853.14*	1,375.29	1,052.51	3,846.13*
* *			-				

Annualised

The Company does not have Exceptional / Extraordinary items to report for the above periods.

Notes:

1) The above unaudited financial results for the guarter ended June 30, 2024 have been reviewed by the Audit committee and on its recommendation have been approved by the Board of directors at its meeting held on August 13, 2024.

The above is an extract of the detailed format of Financial Results for the guarter ended June 30, 2024 filed with the Stock Exchanges under the 2) Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulation, 2015, as amended. The full format of the said 'Financia Results' are available on the website of Stock Exchange "www.bseindia.com." and on Company's website "www.winrocommercial.com.

For and on behalf of the Board of Directors

Dated : August 13, 2024	
Place : Mumbai	

Sd/-Hetal Khalpada Chairperson DIN: 00055823